

Maharashtra Industrial Development Corporation

(A Government of Maharashtra Undertaking)

E-Tender Notice No. 5/2017-18

E- tenders are invited for the following works.

Sr.	Name of Work	Estimated to Cost
	Paithan Industrial Area Providing Asphalting treatment to roads from CFC chowk to Pepsico Company upto boundary of MIDC, Area	Rs. 1,54,28,259.00

Blank tender document and other information for above works are available from Work No. 1 date 22/05/2017 to 15/06/2017 on MIDC website www.midcindia.org (Aurangabad Zone).

INDUSTRIAL INVESTMENT TRUST LIMITED

CIN: L65990MH1933PLC001998

Regd Office: Rajabahadur Mansion, 2nd Flr., 28, B.S. Marg, Mumbai-1 Tel: (+91) 22-43250100, Fax: (+91) 22-22651105 Email: iitl@iitlgroup.com, Website: www.iitlgroup.com

Notice

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, May 30, 2017 at the Registered Office, inter-alia, to consider and approve the Annual Audited Financial Results (Standalone &

Dated: 17,05.2017 Place: Mumbal

The Mogaveers Co-op. Bank Lid., Mumbal

Public Notice

All the concerned persons including bonafied residents, environmental groups and others are hereby informed that the Department of Environment, Government of Maharashtra has accorded Environmental Clearance for Proposed Residential Project at CTS No. 167/C of village Magathane, Borivali-East, Mumbai by Sheth Developers Pvt. Ltd. Undervide Letter No. SEAC-2016/C.R.424/TC-1dated May 12, 2017.

The copy of clearance letter is available with the Maharashtra State Pollution Control Board and may also be seen on the website of the Department of Environment, Maharashtra at http://ec.maharashtra.gov.in.

SATYAM SILK MILLS LIMITED

Regid Office 92, Waker Chamber III.
Nacimize Point, Montole: 400 021;
Tel: 022 - 2004 2554 17164 - Fax: 022 - 2204 1643
ONL L17110M-P250APTOXS0725

NOTICE

Notice is hereby given that, a meeting of the Board of Directors of the Company will be hold on Montaly 29th May 2017 in Mumbe, to consider, murr allo Audited Financial Results for the Year ended 31st March, 2017

For Salyam Silk Mills Limited

Date : 17.05.2017

Director

PUNCTUAL TRADING LIMITED

Regd Office - 411 Embessy Centre. Namman Point, Mumbai: 400-021 Tel: 022 - 2264 2854 / 7164 - Fax: 022 - 2204 1643 CNV-L6712046-1986PLC039919

NOTICE

serior is hereby given that, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday. 27th May 2017 in Mombal to consider, inter alla Audited Financial Results for the year ended 31st

For Planctual Trading Limited

KJMC FINANCIAL SERVICES LIMITED

162, Atlanta, 16" Floor, Nariman Point, Mumbai - 400 021 Website: www.kjmc.com • Email: investor.financs@kjmc.com CIN: L99999MH1988PLC047873

NOTICE

Pursuant to regulation 47 read with regulation 29 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, May 27, 2017, Inter allia, to consider the following business:

1. To approve Standalone and Consolidated Audited Financial Results of the Company for the quarter and Financial Year ended March 31, 2017.

2. To consider the Standalone and Consolidated Auditor's Report for the Financial Year ended March 31, 2017.

3. To fix date and venue of the Annual General Meeting.

4. To approve Notice of Annual General Meeting and Director Report etc.

5. To fix date of Book Closure.

BRFL

To fix date of Book Closure.
To consider and approve issue of 0% compulsory convenible preference shares.
Po consider and approve issue of 0% compulsory convenible preference shares.

Any other item with the permission of chair

Bombay Rayon Fashions Limited CIN No. L17129MH1992PLC066880

Registered Office: D-1st Floor, Oberol Garden Estates Chandivali Farms Road, Chandivali, Andheri (East), Mumbai 400 072. Tel: 022 - 51068800, Fax: 022 - 61068230

Website: www.bombayrayon.com, Email: investors@bombayrayon.com

This is to inform to the members of the Company that JM Financial Asset Reconstruction Company Pvt. Ltd. has taken over the outstanding loan amount of ICICI Bank. Accordingly, the said JM Financial Asset Reconstruction Company Pvt. Ltd. will be entitled to convert its loan into equity shares of the Company as per the Scheme approved by JLF As per the provisions of SEBI (Issue of Capital and Disclosures Requirements). Regulations, 2009, it would be necessary to disclose the information about natural person who ultimately controls the Proposed Allottee (it allottee is other than bank or \$

Hence, in the Notice of the Extra ordinary General Meeting scheduled on 20th May 2017, in Explanatory Statement for the Agenda Item No. 1 in the Table given under Point no. (ix), on Page No. 13 and in Explanatory Statement for the Agenda Item No. 3 in the Table given under Point no. (h) on Page No. 20 under the Column of 'Natural person who utbrasely controls the Proposed Allottee' against the JM Financial Asset Reconstruction Company Pvt. Ltd. instead of "Not Applicable" or "N.A." it be read as "JM Financial Limited. Further wherever the JM Financial Asset Reconstruction Company Put 139 is mentaned be read as "Mi Financial Asset Reconstruction Company Ltd"

By Order of the Board For Bombay Rayon Fashions Limited Sd/-

> Prachi Deshpande Company Secretary

Place: Mumbal Date: 17th May 2017

of the Society within a philos of 14



मुंबई, गुरुवार, १८ में २०१७

सीआयएन: एल५११००एमएय११८३पायूनमी०११६०

सबमगल यसटाईल को.लि.

4

बॉम्बे रेयॉन फॅशन्स लिमिटेड

というというというないのでは、これであったいのでいること नाइकांक्रम कामानव : ही-१ ता मदता, अर्थाय कहन इस्ट 日日日日日日 東 : 日日 くらくなる 日本で日 まりゃら でいっか っちち へん

मानिक स्थापना अपरे (प्रा) मुन्द-४०० ०३०

www.bombayrayon.com :--- : mvcstop @bombayrayon.com

नाट, कायोग्नय: फ्र. २ मोहाता भवन प्रापटीब डॉ. ए \$470: Info@sarvamangamercantile.com मंत्रेस रोहास्तत, बासी, मुंबई- ४०००१८

一ととのこは、社会のとも一ちらられまちととーととの「経光

子との母母のとと

eacework www.sarvamangalmercantile.com

JAGJEETSINGH SRAAN son of PUBLIC NOTICE

Flat no. 606, Jai Santoshi Maa Apt

डिकाण: मुंबई दिसाकः १७.०५.२०१७ (名の名ののの一中の世代後) संचालक समय जन

galmercantile com अति स्टॉक एक्स्वजब वंबसाईट www.bseindia.com वर पाहता वंडेल. सर्वमंगल मसेटाईल कंपनी लिमिटेड साठी सवातक पडकाच्या आवशानुसम 刊/-

लेखापरिक्षेत्र विलीव निष्कर्षांचा पसुदा विचारात रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता सचन याद्वार देण्यात येते की, कंपनीच्या संबाधक ४७ सहवाचता वियमावती २९(१) च्या अन्वय हेबी (निस्टिंग ऑक्तिगेशन जॅण्ड डिस्क्लोंब महिता कंपनीची वेनसाईट www.sarvaman २०१७ रोजी ठरबण्यत आलेली आहे. सद घण्यासाठी आणि कर्नुः करण्यासाठी सोमबार २९ में, महत्राची सभा ही इस बाबीसह ३१ मार्च, २०१७ रक्वायामेट्स) ग्पृतंशना २०१५, च्या नियसावर्त

संवन

प्रतीसमवंत सदा सूचनेच्या प्रसिद्धी हक्क, हितसबंध, दाबा, मागणी व मजला, कामा चंबर, नगीनदास मार-स्वरूपात कोणताही हकक, अधिकार गहाण, प्रभार, घेट, विचाराधीन वि अनुज्ञाती, न्यास, धारणाधिकार, देख कोणाही व्यक्तीचा सदर जागीवरोधात आहोत, आमचे अशील श्री. प्रदीप म विवरणीत मालमलसदभात (जागा) आम जनतस याद्वारं सुचना देण्यात यत व ते आमच्या अशिलावर बधनकारब सपादन करण्यास मुक्त असतील व क आमच अशाल असा दावा, मागण करावे अन्यथा असा दावा, मागणी व त्यानी त्यासदभातील लेखा सूचना शु अस्तित्वात असल्यास दावदारानी अर असा दावा, मागणी वा हरकत वापाण

Station Road, Ulhasnagar-4 have agreed to sell the property, as mentioned in schedule, to me vide Agreement dated 25.04.2017.
All persons claiming an interest in the SURENDRASINGH SRAAN resident of प्लाट क्र. ४, पदम टकडी, पेडर ऐंड ऑपरेटिन हाऊसिंग सोसायटी लि. उपजिल्हा मुंबई शहरातील मलबार व मुबई, तिनांक : १८ में, २०१७ शेंअर्स तसेच १ (एक) खुल्या कार प धारक /-प्रत्येकी रु. ५०/- (रुप ३, सदा फ्लंट क्र. ३ समवेत शेआ प्र ज्ञात इमारतीतील मोजमापित अदान जिमनीच्या भूखंडावरील दी न्यू नील ह

दिनाक: १७ में, २०१७ वय वर्ग कायनान्सयत अंसट रिकन्द्रवरान कपनी प्रा. रित. अस नमूद कर्नार असत त बर्म फाबनान्त्रायल असट एकस्ट्रक्शन कपनी लि. असे बाचाव. अजहा मुद्दा झ. ३ करिता म्पष्टीकरणात्मक विवणपत्रामध्ये "प्रयोज्य नाही" किंवा विशेषतः "नैसर्गिक व्यक्ती ज्या प्रस्तावित बाटपप्राहीचे अतिमतः नियत्रण "च्या कोल मुद्दा क्र. (IX) अतरात दिलल्या कोष्टकातील अजेडा मुद्दा क्र. १ करिता हरकटार असता संबी (इस्यू ऑफ कांपरता अगड डिस्क्लोझर रिक्वायरमटस) ज्ञबना ज्ञान असेट कपनी ही कंपनीच्या समभागामध्ये रुपातरीत काण्यासाठी "इ.न. च्या एंड ती 'जेएम फायनान्शियल लिमिटेड 'असे वाचण्यात यावे, पुढ कान्य अत्यंत पान इ.२० वराल मुद्दा क्र. (एच) असतील काष्टकात दिलल्या इट्स्पाही ईक वा विनीय संस्थेव्यतिरिक्त असेल तर) त्यापुळे पान क्र. १३ करणान्या देखानिक व्यक्ती बहुलची महिती जाहीर करण आवश्यक आहे. (जर स्पुत्तरान २००९ च्या तरपुरीनुसार प्रस्ताचित वाटपग्राहीना अतिमतः नियत्रित अधिग्रहरू कते. त्यानुसार जएलएफद्वार मजूर योजननुसार सदर जएम एक-ट्रुवरान प्रा. ति. यांनी आयसीआयसीआय बंकचे थकीत कर्जाऊ रकमेचे करनीच्या सदस्याना सदर कळविषयात यते की, जेएम फायनान्त्रिअल असट वबस्यपत्र आणि बस्म फावनान्शवत अंसट रिकन्ट्क्शन कपनी प्रा. लि. मुद्रणदाष प्राची दशपाड

बान्न रयान फेशन्स लिम्टडकरिता मंडळाच्या आदेशानुसार



कपना साचव

5 34 Ann Chambers, Tardeo Road, Mumbai-400034 SCUTAIRE MACHINE TOOLS LIMITED

छत्तीसगढ स्टेट सिविल सप्लाईज कार्पोरेशन लिमिटेड

'हितवाद भवन'', अवंति विहार मुख्यालय-रायपुर

क्रमांक/अमानक चावल विक्रय निविदा/2017/40 रायपुर, दिनांक:17/05/2017

//अमानक चावल विक्रय हेत् ई-निविदा सूचना //

निगम द्वारा खरीफ वर्ष 2012-13 के वर्गीकृत अमानक चावल (मानव उपयोग हेतु नहीं) के विक्रय हेत् कार्पोरेशन के निर्धारित संबंधित ई-निविदा दस्तावेज (जिसमें विस्तृत निविदा निर्देश/शर्त आदि वर्णित हैं ।) में दिनांक 20.06.2017 को शाम 5.00 बजे तक ई-निविदाएं आमंत्रित की जाती हैं।

Bid Start Date	19-05-2017	11.00 AM
Bid Due Date	20-06-2017	05.00 PM
Bid Open Date from	21-06-2017	11.00 AM

ई-निविदा के नियम शर्ते एवं विस्तृत जानकारी वेबसाईट http://eproc.cgstate.gov.in

एवं राज्य सरकार के वेबसाईट www.cgstate.gov.in पर उपलब्ध हैं । किसी भी निविदा को बिना कारण बताये मान्य अथवा अमान्य किये जाने का अंतिम



Papadi Branch: ST. Thomas Baptista Jr. College Compound, Papadi, Vasai (West),

[See Rule 8(1)] [for Immovable Property)

the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcemen of Security Interest Act, 2002 an in exercise of power conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued a Demand Notice dated 03/03/2017 calling upon the Borrowers 1) Mr. Baliram Vasant Waghchoude 2) Mrs. Sudha Baliram Waghchoude having address at Flat No. 204, Second Floor, C Wing, Nadbrahma CHS Ltd, Bhaskar Ali, situated at Survey No. 63/A, CTS No. 1797, 1796 & 1789 at Village Dhovali, Taluka Vasai, Dist Palghar to repay the amount mentioned in the notice being Rs. 2,52,678.00 (Rupees Two Lac Fifty Two Thousand Six Hundred Seventy Eight Only) with interest, cost, charges etc. within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section (4) of Section 13 of the Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this the 11" day of May of

not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Vijaya Bank for an amount of Rs. 2,57,854/- (Rupees Two Lac Fifty Seven Thousand Eight Hundred Fifty Four Only) and interest

The borrower's attention is invited to provisions of Section 13 (8) of the

Description of Immovable Property Flat No. 204, on 2nd Floor admeasuring 520 sq. ft built up 'C' Wing in the building known a "Nadbrahma", Situated at S. No. 63/A, CTS No. 1797,

Date :- 11 May 2017 Place:- Vasai (W), Palghar **Authorized Office**

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT

[Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons)

FOR THE ATTENTION OF CREDITORS OF BEST DEAL TV PRIVATE LIMITED

Sr. No.	Relevant	Particulars		
1	Name of Corporate Debtor	Best Deal TV Private Limited		
2	Date of incorporation of corporate debtor	December 18, 2014		
3	Authority under which corporate debtor is incorporated/registered	Registrar of Companies (Mumbai under the Companies Act, 1956		
4	Corporate identity number/limited liability identification number of cor- porate debtor			
5	Address of the registered office and principal office (if any) of the corpo- rate debtor	Registered Office: Shop No. G-13, Rehab Building, 1-A, CTS No. 343, W. E. Highway, Shankarwadi, Jogeshwari (E), Mumbai - 400 060		
6	Insolvency commencement date	May 5, 2017		
7	Estimated date of closure of insolvency resolution process	180 days from the commencement of resolution process which is October 31, 2017		
8	Name, address, email address and the registered number of interim res- olution professional	Rajendra K. Bhuta @ (rkbhuta@gmail.com) 1207 Yogi Paradise, Yogi Nagar, Borivali (W) Mumbai 400 092. Add. Office: 203 Raghuveer Tower, Chamunda Circle, Borivali (W) Mumbai 400 092. Registration No.: IBBI/IPA- IP/ 00078/2016-2017/1074		
9	Last date of submission of claims	June 1. 2017		

Last date of submission of claims | June 1, 2017

the commencement of a corporate insolvency resolution process against the Best Deal TV Private Limited on May 5, 2017. The creditors of Best Deal TV Private Limited, are hereby called upon to sub

mit a proof of their claims on or before May 29, 2017 to the interim resolution professional at the office address mentioned against item 8. The financial creditors shall submit their proof of claims by electronic means only. The operational creditors, including workmen and employees, may submit the proof claims by in person, by post or electronic means.

Submission of false or misleading proof of claims shall attract penalties.

Date and Place: May 18, 2017, Mumbai.

Sd/-

Indian Overseas Bank

Khadakpada Branch Shop No-5-9, Building Type "M" Flower Valley, Khadakpada Circle Kalyan 421301

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (No.54 of 2002) whereas, the Authorized Officer of Indian Overseas Bank has taken possession of the following property pursuant to the notice issued under Section 13(2) of the Security Interest (Enforcement) Rules 2002 in the following loan account with right to sell the same on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS" for realization of Bank's dues plus interest & costs as detailed hereunder and whereas consequent upon failure to repay the dues, the undersigned in exercise of power conferred under Section 13(4) of the said Act proposes to realize the Bank's dues by sale of the said property. The sale will be done by the undersigned through e auction platform provided at the Web Portal http://www.matexauctions.com

M/s. Shree Medical & General Store, Shop No 6 & 7, Shri Chintamani Building

- 2. Mr. Tushar Chinatmon More having address at Flat No. 601, 6th floor, Building no K-3 Gokul Nagari NX CHS LTD ,Khadakpada, Kalyan (West), 421301.
- Mr. Vishwas Pandu More having address at Flat no. 301, Royal Apartme Golden Park, Beturkarpada, Kalvan - 421301.
- Dr. Hemant V More ((Mortgagors)) having his address at Flat no 203, 2nd floor Raviraj apartment, Near Wayale Nagar, Murbad -Bhiwandi Highway, Khadakpada, Kalyan (west), 421301.
- Mrs Vijaya Chintamon More (Guarantor) having her address at Flat No. 604, 6th flr Building no K-3 Gokul Nagari NX CHS LTD , Khadakpada, Kalyan (W), 421301. Mr. Chintamon More (Guarantor) having his address at Flat No. 604, 6th floor Building no K-3, Gokul Nagari NX CHS LTD, Khadakpada, Kalyan (W), 421301.

Date of NPA: 24.12.2014 Date of Demand notice: 11.05.2015 Dues claimed in Demand Notice: Rs. 60,32,769/- (Rupees Sixty lacs thirty two thousand seven hundred and sixty-nine onlyas on 30.04.2015 payable together with further interest at contractual rates and rests along with costs, charges etc ti

Date of possession notice: 29.03.2017 Dues claimed in Possession Notice: Rs. 80,97,944/- (Rupees Eighty Lacs Ninety Seven Thousand Nine Hundred Forty Four Only) as on 29.03.2017 with further interest & costs.

date of repayment within 60 days from the date of receipt of the said notice

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Village, Near Khadakpada Circle, Kalvan West bearing Plot no 5, Survey No 47 in Village Gandhare, Taluka Kalyan, Dist Thane in the registration sub District & District Kalyan which is owned by MrTushar Chintamon More & Dr. Hemant V More.

On the North by : Kevat Apartment On the South by : On the East by : village road On the West by : Reserve price: Rs 31.00.000.00 Date & Time of auction: 22.06.2017.3.00 PM to 5.00 PM EMD: Rs.3.10.000.00 Bid increase amount: Rs. 10.000/ Auto extension time: 5 minutes Inspection Date & Time: 21.05.2017 onwards between 3.00 PM to 5.00 PM EMD Remittance: Deposit through EFT. NEFT/RTGS Transfer in favour of IOB E-auction EMD Account A/c No. 1927011 3301010 with Indian Overseas Bank, Khadakpada Branch

For terms and conditions Please visit: https://www.iob.in/e-Auctions.asp:

Date: 18.05.2017

Authorised Officer



Trusted Family Bank

Mira Road Branch: Shop No. 1 & 2, Shanti Plaza Building, Shanti Park, Mira Road (E), Dist. Thane - 401 107 Tel: 022 - 28108100 Fax: 022 - 28126706 Email: miraroad@denabank.co.in

APPENDIX IV (RULE 8(1) POSSESSION NOTICE

(FOR IMMOVABLE PROPERTY) Whereas. The undersigned being the authorised officer of Dena Bank under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued a demand notice dated 04/10/2016 calling upon the borrower Mr. Satish Jairam Dubey and Mr. Pradeep Jairam Dubey, to repay the amount mentioned in the notice being a sum of Rs. 27,16,541/- (Rupees Twenty Seven Lakhs Sixteen Thousand Five Hundred Forty One Only) as on 18/05/2017, along with future interest @ contractual rate, penal interest, supervision charges and incidental expenses / cost etc. till payment in respect of credit facility specified in the said notice, within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13(4) of the said Act read with Rule 9 of

the said Rules on this 18" day of May, 2017. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Dena Bank, Mira Road Branch for an amount of Rs. 27,16,541/- (Rupees Twenty Seven Lakhs Sixteen Thousand Five Hundred Forty One Only) as on 18/05/2017, along with future interest @ contractual rate, penal interest, supervision charges and incidental expenses / cost etc. till its realisation.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Equitable Mortgage of All that premises Flat No. A/G1, area admeasuring 540 sq.ft. on the Ground Floor, of Building No. 1, in the Building Known as "SHALIBHADRA GRAM NO. 1 CO.OP. HSG. SOC. LTD", lying and being situated at S. No. 19, Hissa No. 1, Village Mira Kashimira, Mira - Bhayander Road, Mira Road (E), Thane - 401 107, Registration and Sub - Registration Dist. of Thane, standing in the name of Mr. Satish Jairam Dubey and Mr. Pradeep Jairam Dubey, alongwith amenities as per agreement to sale.

Chief Manager (Authorised Officer), Dena Bank, Mira Road Branch Date: 18/05/2017 Shop No. 1 & 2, Shanti Plaza Building, Shanti Park, Place: Mira Road (E). Mira Road (E), Dist. Thane - 401 107.



Bombay Rayon Fashions Limited

CIN No. L17120MH1992PLC066880 Registered Office: D-1st Floor, Oberoi Garden Estates, Chandivali Farms Road, Chandivali, Andheri (East), Mumbai 400 072. Tel: 022 - 61068800; Fax: 022 - 61068830

Website: www.bombayrayon.com; Email: investors@bombayrayon.com

Errata to the Notice of Extraordinary General Meeting (EGM) of Bombay Rayon Fashions Limited Table on page no 5 with respect amount of OCDs and on page 18 be read as under.

Sr. No.	Name of Lenders/Allottees	Proposed OCDs in Rs. Amount		
1	State Bank of India	2,193,600,000		
2	State Bank of India*	330,500,000		
3	State Bank of India*	131,600,000		
4	State Bank of India*	142,100,000		
5	State Bank of India*	44,700,000		
6	State Bank of India*	37,900,000		
7	Axis Bank	245,700,000		
8	Exim Bank	100,400,000		
9	Punjab National Bank	102,400,000		
10	Allahabad Bank	69,800,000		
11	Bank of India	78,900,000		
12	Karur Vysya Bank	31,600,000		
13	IDBI	14,700,000		
14	Corporation Bank	8,600,000		
15	Bank of Maharashtra	8,700,000		
16	Dena Bank	40,500,000		
17	Oriental Bank of Commerce	10,800,000		
18	Karnataka Bank	9,300,000		
19	Indian Bank	21,800,000		
20	JM Financial Asset Reconstruction Company Ltd.#	39,400,000		
21	Indian Overseas Bank	23,000,000		
22	Union Bank of India	134,700,000		
23	Central Bank of India	64,300,000		
24	Standard Chartered Bank	117,400,000		
	Total	4,002,400,000		
	Additional to be allocated to above lenders upon any adjustment/reconciliation	97,600,000		
	Optionally Convertible Debentures("OCD")	4,100,000,000		

Hyderabad, State Bank of Travancore, State Bank of Bikaner & Jaipur got merged with State Bank of India w.e.f. 1st April, 2017.

JM Financial asset Reconstruction Company Ltd who ultimately controls the

proposed allotees by JM Financial Limited. By Order of the Board

For Bombay Rayon Fashions Limited

Place: Mumbai Prachi Deshpande Date: 18" May, 2017 Company Secretary

IN THE MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. 2 5th Floor, Scindia House, Opp. L & T House, N. M. Marg,

Ballard Pier, Mumbai - 400 001

SUMMONS

Original Application No. 799 of 2016 Exh. No. 14

UNION BANK OF INDIA ...APPLICANT Union Bank Bhavan, 239, Vidhan Bhavan Marg, Nariman Point, Mumbai - 400 021

YOGI DISPLAY ARTS PVT. LTD. & ORS. ...DEFENDANTS 1. WHEREAS the above named applicant has filed the above referred

application in this Tribunal for recovery of a sum together with current and further interest, cost and other reliefs mention therein

2. Whereas the service of Summons could not be effected in the ordinary manner and whereas the application for substituted service has been allowed by this Tribunal

3. You are directed to appear before this Tribunal in person or through as Advocate and file written statement/say on 21/06/2017 at 11.00 A.M. and show cause as to why reliefs for should not be granted.

4. Take notice that in case of default, the application shall be heard and decided in your absence. Given under my hand and seal of this Tribunal on 09" day of May, 2017.

> Sd/ Registrar I/c Mumbai DRT-II

1. YOGI DISPLAY ARTS PVT. LTD. (DEFENDANT NO. 1) Yogi House, Anand Complex, Ground Floor, 89, Sane Guruji Marg,

Chinchpokli, Mumbai - 400 011. 2. MR. RAVI DATTATRAYA PHULSUNDAR (DEFENDANT NO. 2) C/o. Yogi Display Arts Private Limited, having office at: Yogi House 452/A,

Anand Estate, 189, N. M. Joshi Marg, Chinchpokli, Mumbai - 400 011. 3. YOGI PRINTS (DEFENDANT NO. 4)

Yogi House 452/A, Anand Estate, 189, N. M. Joshi Marg, Chinchpokli, Mumbai - 400 011.

4. YOGI PRINTS PVT. LTD. (DEFENDANT NO. 5) Yogi House, 452/A, Anand Estate, 189, N. M. Joshi Marg, Chinchpokli,

Mumbai - 400 011. 5. JAYANT NERURKAR (DEFENDANT NO. 6) Flat No. 22, Dhaval Co.op. Housing Society Ltd., Gokhale Road (N),

6. YOGI GRAPHICS (DEFENDANT NO. 7)

Dadar (W), Mumbai - 400 011.

Gala No. G-5, Anand Estate, Anand Complex, Arthur Road, Chinchpokli (W), Mumbai - 400 011

7. MRS. YOGITA R. PHULSUNDAR (DEFENDANT NO. 9) Yogi House 452/A, Anand Estate, 189, N. M. Joshi Marg, Chinchpokli,

8. MR. GAUTAM MANDLIK (DEFENDANT NO. 10) Yogi House 452/A, Anand Estate, 189, N. M. Joshi Marg, Chinchpokli,

Mumbai-400 011. 9. MR. LAHUS. BAGWE (DEFENDANT NO. 11)

Sundershan Printing Press

Mumbai - 400 011.

Ground Floor, Wadala Udyog Bhavan, Naigaon Cross Road, Dadar (E), Mumbai - 400 014.

NOTICE OF LOSS OF SHARES OF INSILCO LIMITED REGD. OFF. MCS SHARE TRANSFER AGENT LTD.

F-65, FIRST FLOOR, OKHLA IND. AREA, PHASE 1, NEW DELHI 110 020. NOTICE IS HEREBY GIVEN THAT THE FOLLOWING SHARE CERTIFI-CATE(S) HAVE BEEN LOST/MISPLACED AND THE COMPANY INTENDS TO ISSUE DUPLICATE CERTIFICATE(S) IN LIEU THEREOF, IN DUE

ANY PERSON WHO HAS/HAVE ANY CLAIM IN RESPECT OF THE SAID SHARES CERTIFICATE(S) SHOULD LODGE SUCH CLAIM WITH THE COMPANY WITHIN 15 DAYS OF THE PUBLICATION OF THIS NOTICE, AFTER WHICH NO CLAIM WILL BE ENTERTAINED AND THE COMPANY WILL PROCEED TO ISSUE DUPLICATE SHARE CERTIFICATE(S).

SHUKLA PUTATUNDA- Folio No. S0111952 No. of Shares: 100 Certificate No. 8767 Distinctive No. 23866601 - 23866700

DIPTEN PUTATUNDA- No. of Shares 100 Certificate No. 8787 Distinctive

No. of Shares 100 Certificate No. 10502 Distinctive No. 24040101 - 24040200 No. of Shares. 100 Certificate No.14404 Distinctive No. 24430301 - 24430400 No. of Shares 100 Certificate No.21553 Distinctive No.25145201 - 25145300 No. of Shares 100 Certificate No.42686 Distinctive No. 27258501 - 27258600 No. of Shares 100 Certificate No. 43329 Distinctive No. 27322801 - 27322900 No. of Shares 100 Certificate No. 48616 Distinctive No. 27851501 - 27851600 No. of Shares 100 Certificate No. 50169 Distinctive No. 28006801 - 28006900 No. of Shares 100 Certificate No.50262 Distinctive No.28016101 - 28016200 No. of Shares 100 Certificate No. 54014 Distinctive No.28391301 - 28391400 No. of Shares 100 Certificate No. 57129 Distinctive No. 28702801 - 28702900 No. of Shares 100 Certificate No. 66943 Distinctive No. 29684201 - 29684300 No. of Shares 100 Certificate No. 80486 Distinctive No. 31038501 - 31038600 No. of Shares 100 Certificate No.83789 Distinctive No. 31368901 - 31369000 No. of Shares 100 Certificate No. 88092 Distinctive No. 31799201 - 31799300 SHUKLA PUTATUNDA- Folio No. S0114289 No. of Shares. 100 Certificate No. 15634 Distinctive No. 24553301 - 24553400

DIPTEN PUTATUNDA No. of Shares 100 Certificate No.23362 Distinctive No. 25326101 - 25326200 No. of Shares 100 Certificate No. 35876 Distinctive No. 26577501 - 26577600 No. of Shares 100 Certificate No. 50135 Distinctive No. 28003401 - 28003500 No. of Shares 100 Certificate No. 54911 Distinctive No. 28481001 - 28481100 No. of Shares100 Certificate No.59308 Distinctive No. 28920701 - 28920800 No. of Shares 100 Certificate No.71229 Distinctive No. 30112801 - 30112900 No.of Shares 100 Certificate No. 74934 Distinctive No. 30483301 - 30483400

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Shree Sangam Ghatkopar Co Operative Housing Society Limited, a Co Operative Housing Society registered under No MUM/WN/HSG/(TC)/10077/ 2010-11/YEAR-2010 on 25th October 2010 under the Maharashtra Co Operative Societies Act, 1960 and having its registered office at Plot No 4 Barrister Nath Pai Marg Ghatkopar (East) Mumbai 400 077 ('Society') is entitled to the Property described in the Schedule hereunder written.

The aforesaid name of the Society appears on the Registration Certificate dated 25th October 2010 issued by the District Deputy Registrar Co operative Society N Ward Mumbai. However the Sub-Division Order bearing No C/KARYA-2D/AMALGAMATE-SUB-DIVISION/SRK-1695 dated 30th June, 2014 issued by the Collector Mumbai Suburban District and the Property Register Card in respect of the Property issued by the City Survey Department bears the name of the Society as -'Shree Sangam Co operative Housing Society

As per the resolution passed in the Special General Body Meeting of the Society held on 20th March 2017, it was unanimously resolved to change the name of the Society from its present name - 'Shree Sangam Ghatkopar Co operative Housing Society Limited' to 'Shree Sangam Co Operative Housing Society Limited' (that is without the word "Ghatkopar").

All persons having any objection or claim to: (a) the Property or any part or portion thereof and/or (b) to the Society changing its name from as aforesaid, are required to make the same known in writing to undersigned at their office within fourteen (14) days from the date of publication hereof otherwise the title of the Society in respect of the Property will be certified as marketable without reference to such claim and the same if any will be considered as waived and that Registrar of Society will be advised to proceed to change the name of the Society as aforesaid.

SCHEDULE (Description of the Property)

ALL THAT piece or parcel of land situate at 90 feet Road Nath Pai Nagar Ghatkopar (East) Mumbai 400 077 within the limits of Greater Mumbai in the revenue village of Ghatkopar taluka Kurla in the district and registration sub-district of Mumbai City and Mumbai Suburban bearing Plot no 4 formerly bearing S No 236-A(part) and now bearing CTS no 194A/15 admeasuring about 806 sq mts and bounded as follows: that is to say On or towards North by Barrister Nath Pai Nagar Road On or towards South by land bearing CTS No. 194/A with a Municipal Garden thereon On or towards East by land bearing CTS No. 194/A with a building known as Shree Sahwas CHSL Society thereon On or towards West by land bearing CTS No. 194/A with a building known as Yashwant Kamgar CHSL thereon, together with a building of ground and three upper floors known as 'Satyam' thereon assessed to municipal taxes under 'N' Ward No. 31(4) Street no PL 4 South of Garodia Nagar.

Mumbai, Dated this 19th day of May 2017.

Mumbai 400 028

For L D Shah & Company Petite Fleur Sd/-(Shashank Shah) 85 Ranade Road Partner Shivaji Park Dadar (W) **Advocates Solicitors & Notary**

K.RAHEJA CORP PRIVATE LIMITED Read. Off.: Plot No. C-30, Block 'G'.

Opp. SIDBI, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400051 Phone: 91-22-2656 4000 CIN: U55100MH1979PTC021866

FORM NO. CAA. 2

[Pursuant to Section 230 (3) and Rule 6 and 7)] BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL. MUMBAI BENCH COMPANY SCHEME APPLICATION NO. 281 OF 2017

TRION PROPERTIES PRIVATE LIMITED a company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 and having its registered office at Plot No. C-30, Block 'G', Opp. SIDBI, Bandra Kurla

Complex, Bandra (E), Mumbai 400051. K RAHEJA CORP PRIVATE LIMITED a company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 and having its registered office at Plot No. C-30, Block 'G', Opp. SIDBI, Bandra Kurla

Complex, Bandra (E), Mumbai 400051. MINDSPACE BUSINESS PARKS PRIVATE LIMITED a company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 and having its registered office at Plot No. C-30, Block 'G', Opp. SIDBI, Bandra Kurla Complex,

Applicant Company No.2 / Transferor Company No.2

Applicant Company No.1 /

Transferor Company No.1

Applicant Company No.3 / Transferee Company Bandra (E), Mumbai 400051.

ADVERTISEMENT OF NOTICE OF THE MEETING OF MEMBERS AND CREDITORS OF K. RAHEJA CORP PRIVATE LIMITED

NOTICE is hereby given that by an order dated April 27, 2017, the Division Bench of the National Company Law Tribunal, Mumbai ("the Tribunal") has directed meetings to be held of the "Equity Shareholders", "Secured Creditors" and the "Unsecured Creditors" of the Transferor Company No.2 for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification, the scheme of arrangement proposed to be made between Applicant Company No.1, Applicant Company No.2 and the Applicant Company No.3 and their respective shareholders and creditors In pursuance of the said order and as directed therein, further notice is

(a) a meeting of the Equity Shareholders of Applicant No.2 will be convened at Raheja Tower, Plot No. C-30, Block G, Next to Bank of Baroda, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400051, Maharashtra 400087 on Tuesday, June 20, 2017 at 10:00 a.m.;

b) a meeting of the Secured Creditors of Applicant No.2 will be convened at at Raheja Tower, Plot No. C-30, Block G, Next to Bank of Baroda, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400051, Maharashtra on Tuesday, June 20, 2017 at 12:30 p.m.; and a meeting of the Unsecured Creditors of Applicant No.2 will be

convened at at Raheja Tower, Plot No. C-30, Block G, Next to Bank of Baroda, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400051. Maharashtra on Tuesday, June 20, 2017 at 3:30 p.m.; at which time and place the "Equity Shareholders", "Secured Creditors" and

the "Unsecured Creditors" of the Transferor Company No. 2 are requested

Copies of the proposed scheme of arrangement and of the statement under Section 230 can be obtained free of charge at the registered office of the Company. Persons entitled to attend and vote at the meeting, may vote in person or by proxy, provided that all proxies in the prescribed form are deposited at the registered office of the Company at Plot No. C-30, Block 'G', Opp. SIDBI, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400051 not later

than 48 hours before the meeting. Forms of proxy will be available at the registered office of the Company. The Tribunal has appointed Mr. Manoj Jasrapuria, Authorised Signatory, or in his absence Mr. Shrenik Bhansali. Authorised Signatory as chairperson for the aforesaid meetings. The above mentioned arrangement, if approved by the members and creditors of the Company at the aforesaid meetings, will be subject to the subsequent approval of the Tribunal.

For K. RAHEJA CORP PRIVATE LIMITED

Dated this 16" day of May 2017 Manoj Jasrapuria Chairperson Appointed for the Meeting Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY given at large that my clients acquired the development rights from land owners Mr. Yashawant Tukaram Dhule & 6 others in respect of all that piece and parcel of land bearing Survey No. 8, Hissa No. 1, Survey No. 8, Hissa No. 2A/1, Survey No. 9, Hissa No. 1B, situated at Village Pashane, Taluka Karjat, District Raigad. I am investigating the title of aforesaid land. Any person or persons, Company, Bank, Financial Institution claiming any interest, right, title, claim and / or dispute on the said land by way of sale, transfer, exchange, leave and license lien tenancy, gift, trust, inheritance, bequest, mortgage, possession or otherwise is hereby required to communicate/intimate the same within fourteen (14) days from the date of publication of this notice hereof at my office address with evidence. Any reference as regard to any such purported claim or interest on expiry of notice period shall be deemed to have been waived for all intents and purposes.

> M. P. Sunil Advocate, High Court Office: 109, Shiv Centre, Sector-17, Vashi, Navi Mumbai

Tinficacedia: SyndicateBank

Date: 19.05.2017

Place: Navi Mumbai

CHEMBUR BRANCH

82-B, Pokar Mansion, N. G. Acharya Marg, Chembur, Mumbai-400 071 2 022 25215123, [C] 25219021

POSSESSION NOTICE

[Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002]

The undersigned being the Authorized Officer of Syndicate Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Enforcement) Act, 2002 (SARFAESI) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice Dated 14/3/2017 calling upon the borrowers/guarantors to repay the amount mentioned in the notice being Rs. 79,62,188/- (Rupees Seventy Nine Lacs Sixty Two Thousand One hundred and Eighty Eight Only) within 60 days from the date of the receipt of said notice.

The Borrower/guarantors/mortgagers M/s. Sapphire Car Audio Accessories having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/guarantors and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Sub-Section (4) of section 13 of the Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this the 17th day of May of the year 2017.

The Borrowers attention is invited to the provision of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured

The borrower and guarantors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Syndicate Bank, Chembur Branch for an amount of Rs. 79,62,188/- (Rupees Seventy Nine Lacs Sixty Two Thousand One hundred and Eighty Eight Only) (Amount as per demand notice) and interest thereon.

Description of the Immovable Property

UREM of RCC Godown/Gala No. 116, First Floor, area admeasuring

2655.00 sq. feet equivalent to 246.74 sq. mtrs. in the Building No. F-8

(A-16) in Prerna Complex in Survey No. 28, Hissa No. L, at Village Val, Grampanchayat Val, Taluka-Bhiwandi, Thane, Maharashtra.

Date: 17/05/2017

Authorised Officer



PUBLIC NOTICE

1) Shri. Vasudeo Laxman Vartak 2) Shri. Balkrishna Laxman Vartak 3) Shri. Manohar Laxman Vartak are lessees for respective share on the record of Municipal Corporation of Greater Mumbai in respect of the Plot No. 118, Dadar Matunga (South) as an area admeasuring 611 sq.yds. which is described in the Schedule

hereunder written. AND WHEREAS the applicant 1) Smt. Padma Balkrishna Vartak 2) Shri. Harshal Balkrishna Vartak 3) Shri. Pushkar Balkrishna Vartak have addressed a letter to Assistant Commissioner (Estates) dated 12.07.2016 stating that their father Shri. Balkrishna Laxman Vartak died on 26.03.2011 and requested to delete the name of deceased lessee and transfer the respective share in their names in respect of Plot

No. 118, Dadar Matunga (South). AND WHEREAS the applicant have submitted Pan Cards of 1) Smt. Padma Balkrishna Vartak 2) Shri. Harshal Balkrishna Vartak 3) Shri. Pushkar Balkrishna

AND WHEREAS the C.S. Extract bearing C.S. No. 117/10 of Matunga Division and Plot No.118 Dadar Matunga Estate issued by the Superintendent, Mumbai City Survey and Land Record that 1) Shri, Vaudeo Lamxan Vartak 2) Shri. Balkrishna Laxman Vartak 3) Shri. Manohar Laxman Vartak are shown as the Lessee of plot and Municipal Corporation City of Bombay is shown as Lessor of the said plot.

On application being made by application of Smt. Padma Vartak & others, the Municipal Corporation of Greater Mumbai now intent to delete the name of deceased lessee and records the names of 1) Smt. Padma Balkrishna Vartak 2) Shri. Harshal Balkrishna Vartak 3) Shri. Pushkar Balkrishna Vartak in place of deceased lessee of the said plot in Estate record.

Any person or persons having any claim in the aforesaid property to having any objection to delete the name of deceased lessee Balkrishna Laxman Vartak and record the names of 1) Smt. Padma Balkrishna Vartak 2) Shri. Harshal Balkrishna Vartak 3) Shri. Pushkar Balkrishna Vartak as legal heirs for respective shares in respect of Plot No.118, Dadar Matunga (South) may lodge claim, objections alongwith relevant documents within 14 days from the date of publication thereof in the office of the Law Officer, Municipal Corporation of Greater Mumbai whose office is situated at Legal Department, Municipal Corporations Head Office, Second Floor, Hall No. 200, Mahapalika Marg, Fort, Mumbai-400 001 and office of Assistant Commissioner (Estates), Estate Department, 4th Floor, Annex Building, Municipal Head Office, Mahapalika Marg, Mumbai-400 001.

If no claim or objection is made as required hereinabove, Corporation will delete the name of the deceased lessee Shri. Balkrishna Laxman Vartak and record the names of 1) Smt. Padma Balkrishna Vartak 2) Shri. Harshal Balkrishna Vartak 3) Shri. Pushkar Balkrishna Vartak as legal heirs for respective shares in respect of Plot No. 118, Dadar Matunga (South) without any reference or regards to any such purported claim or interest which shall be deemed to have been waived for all intents and purpose and not binding on Corporation.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

All that pieces or parcels of leasehold land bearing Plot No. 118, C.S. No. 177/10 of Matunga Division in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, containing by area admeasuring 510.87 sq. mts. (611 sq.yds.) or thereabout and bounded as follows :-

On or towards the South-East by : Plot No. 119 On or towards the South-West by: Plot No. 113 On or towards the North-West by : Plot No. 117 On or towards the North-East by : Road six feet in width Dated, this 18th day of May, 2017.

> Sd/-(Shri. Jernold J. Xavier) Advocate and Law Officer (I/C) For Municipal Corporation

PRO/267/ADV./2017-18 of Greater Mumbai.

FREE PRESS epaper freepressjournal in//c/19163156

दरभाष 0771-4025164 एंव फैक्स 4066214

संवाद - 81190

अधिकार प्रबंध संचालक को रहेगा।

स्वाक्षरी/ प्रबंधक

विजया बैंक

Palghar - 401207 Tel No. 2502320685, E-Mail: vb5032@vijayabank.co.in POSSESSION NOTICE

The undersigned being the Authorised Officer of the Vijaya Bank under

the year 2017. The borrower in particular and the public in general is hereby cautioned

thereon Act, in respect of time available, to redeem the secured assets.

1798 & 1789 at Village Dhovali, Taluka Vasai, Dist Palghar, 401202.

Regulations, 2016]

1	Name of Corporate Debtor	est Deal TV Private Limited		
2	Date of incorporation of corporate debtor	December 18, 2014		
3	Authority under which corporate debtor is incorporated/registered	Registrar of Companies (Mumbai) under the Companies Act, 1956		
4	Corporate identity number/limited liability identification number of cor- porate debtor	U92120MH2014PTC260211		
5	Address of the registered office and principal office (if any) of the corpo- rate debtor	Registered Office: Shop No. G-13, Rehab Building, 1-A, CTS No. 343, W. E. Highway, Shankarwadi, Jogeshwari (E), Mumbai - 400 060		
6	Insolvency commencement date	May 5, 2017		
7	Estimated date of closure of insolvency resolution process	180 days from the commencement of resolution process which is October 31, 2017		
8	Name, address, email address and the registered number of interim res- olution professional	Rajendra K. Bhuta @ (rkbhuta@gmail.com) 1207 Yogi Paradise, Yogi Nagar, Borivali (W) Mumbai 400 092. Add. Office: 203 Raghuveer Tower, Chamunda Circle, Borivali (W)		

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered

Rajendra K. Bhuta

PUBLIC NOTICE FOR E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY Sale of immovable property mortgaged to Bank under Securitization and

Name & address of the Borrower: Khadakpada, Kalyan (west), Thane Dist, Pin 421301.

Name & address of the Mortgagors/ Guarantors: Mr. Tushar Chinatmon More (Mortgagors) having address at Flat No. 601, 6th flr. Building NoK-3 Gokul Nagari NX CHS LTD , Khadakpada, Kalyan (West), 421 301.

*Outstanding dues of Local Self Government(Property Tax, Water sewerage Electricity Bills etc): Bank has not received any claim Flat no 12 Ground Floor, Chintamani Krina Co-on Hsg Soc, Ltd. Gandhare

Branch Code: 1927 IFSC Code: IOBA0001927 Known Encumbrance if any: Nil

Bank,s dues have priority over the Statutory dues https://www.publishtenders.gov.in; http://www.matexauctions.com

Indian Overseas Bank Place: Khadakpada

थोडक्यात

पोलादपूर येथे आरोग्य शिबीर

पोलादपूर - तालुक्यातील श्री जननी कुंभळजा सेवाभावी संस्था खोपड,(मुंबई) या नोंदणीकृत संस्थेमार्फत खोपड येथे बसथांब्याचे शानदार उद्घाटन आणि आरोग्य शिबीर अशा दुहेरी उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते ज्ञानोबाशेठ पार्टे, दगडू मास्तर यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरावेळी उमरठ, खोपड, महादेवाचा मुरा तसेच पंचक्रोशीतील ग्रामरूथांनी उपस्थित राहून डॉ.हर्षल पाटील, डॉ. संजीवनी पाटील, डॉ. जीत संगोई यांच्याकडून आरोग्य तपासणी आणि औषध उपचारांचा लाभ घेतला. यावेळी श्री जननी कुंभळजा सेवाभावी संस्था खोपड,(मुंबई) या नोंदणीकृत संस्थेमार्फत खोपड येथे बसथांब्याचे शानदार उदघाटन रमेशदादा सकपाळ आणि नवी मुंबईचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशहर अध्यक्ष विनोदशेठ पार्टे यांच्या हस्ते फित कापून व श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळचाचे सुशोभीकरणाच्या कामाचा संकल्पही करण्यात आला.

ई. रवींद्रन यांची नवी मुंबईत बदली

डोंबिवली - कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन यांची आज नवी मुंबई येथे बदली करण्यात आली. कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाचे आयुक्त म्हणून त्यांची बदली करण्यात आली. रवींद्रन हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कल्याण-डोंबिवलीत जुलै २०१५ मध्ये आले होते. गेले काही दिवस त्याच्या बदलीची चर्चा होती. अखेर आज त्यांच्या बदलीचे आदेश निघाले.

पोलादपूर पं.स.सभापती पदाची निवडणुक २६ मे रोजी

पोलादपूर - तालुका पंचायत समितीच्या सभापती पदाच्या आर-क्षणाचा घोळ किती असंविधानिक अथवा कायदेशीर याबाबत फारशी दखल न घेताच निवडणूक यंत्रणेने येत्या २६ मे रोजी पोलादपूर पं. स.सभापती पदाची निवडणूक जाहीर केली आहे. त्या आधी शिवसेनेचे पं.स.सदस्य यशवंत कासार यांनी घेतलेल्या या आरक्षणाबाबतच्या आक्षेपाकडे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सपशेल दूर्लक्ष करण्यात आल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे.

इमारतीवरून पड्न कामगार जखमी

डोंबिवली - तळोजा खोणी रोडला लोढा पलावा नावाच्या कंपनीचे इमारत उभारणीचे काम सुरू आहे. काल संध्याकाळच्या सुमारास स्टिल फिटर बुद्धवीरेन शाह हा २५ वर्षीय तरुण इमारतीच्या सजावर पडून जखमी झाला. या प्रकरणी कामगारास सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून कोणतेही साहित्य पुरविण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अशोका बिल्डिंग कंत्राट कंपनीच्या साईड इंजिनीअर वर्मा, साईट इन्चार्ज श्रीकांत प्रामाणिक आणि कंत्रटदार मासुमनल शेख या तिघांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.



आज मिती वैशाख कृ. अष्टमी शके १९३९, अष्टमी सायंकाळी ०६ वाजून १० मिनिटांपर्यंत, चंद्रनक्षत्र धनिष्ठा सकाळी १० वाजून ४७ मिनिटांपर्यंत, योगेंद्र रात्री ०८ वाजून ३६ मिनिटांपर्यंत, चंद्रराशी कुंभ, भारतीय सौर २९ वैशाख शके १९३९ म्हणजेच शुक्रवार इंग्रजी दिनांक १९ मे २०१७, मुंबईचा सूर्योदय ०६:०५ सूर्यास्त १९:०५ मुंबईचा चंद्रोदय ०१:०५ चंद्रास्त १२:५० राहुकाल सकाळी १०.३० ते १२.०० गुलिक काल सकाळी ०७.३० ते ०९.०० यमगंड काल दुपारी ०३.००

राशिभविष्य

मेष : घराच्या सजावटीकडे लक्ष द्या. दुपारनंतर एखादी चांगली बातमी कळेल व घरातील वातावरण आनंददायी होईल.

वृषभ : आपल्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला ठसा उमटेल. वाजवी ध्येय प्राप्त

मिथुन : भावंडातील रुसवे फुगवे दूर होऊन सलोख्याचे संबंध होतील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

कर्क : आपल्या वक्तृत्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल.

सिंह : एखादे नवे काम सुरू करण्याचा आज तुमचा विचार असेल. मात्र

त्यासाठी थोडा फार खर्चही करावा लागेल. कन्या : पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ होतील. मित्रपरिवाराबरोबर सुग्रास

भोजनाचे योग येतील.

तुळ : काही प्रभावी लोकांनी मदत केल्याने उत्साह वाटेल. त्यामुळे मनातील गोंधळही कमी होईल. कामाचा ताण जाणवणार नाही.

वृश्चिक : आपले अचुक अंदाज व योग्य व्यक्तींकडून मिळणारी मदत यामुळे आज आपली निकड भागणार आहे.

धनु : एखाद्या गोष्टीबद्दल जास्त वेळ विचार करायची सवय लागल्यामुळे

निर्णय घेण्यास विलंब लागेल.

मकर : संसर्गजन्य विकारासारख्या व्याधींपासून त्रास संभवतो. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

कुंभ : व्यावसायिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आधुनिक उपक्रम राबविता येतील. आशावादी धोरण स्वीकाराल.

मीन : तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल

ग्रामसेविकेविरोधात कारवाईची मागणी

रोहा, दि. १८ (वार्ताहर) - आरे बुद्रक ग्रामपंचायतीतील घरकुल लाभार्थींचे पैसे लाटल्याप्रकरणी ग्रामसेविकेविरोधात तकार दाखल करावी, यासाठी या मागणीसाठी सर्वहरा जनआंदोलनाचा मोर्चा आज थेट पंचायत समितीवर धडकला. मोर्चात तालुक्याच्या विविध भागांतून शेकडो कष्टकरी महिला, पुरुष, युवकांनी सहभाग घेतला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

दरम्यान, पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले. मात्र, त्यानंतरही मोर्चकरी ग्रामसेविका अर्चना पाटील यांच्या विरोधात) तक्रार दाखल करावी, याबाबत ठाम राहिले. याबाबत आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

आजचा वाढदिवस



आरुषी मंगेश चव्हाण पहिला वाढदिवस



युवराज सागर आंब्रे

सहावा वाढदिवस

अनुह फार्मा लिमिटेड सीआयस्य : स्ल२४२३०स्मर् च१९६०पीस्लसी०११५८६ नोंद्रणीकृत कार्यालय : ३-ए, शिवसागर इस्टेट, नॉर्थ विंग,

डॉ. ऑमी बेझंट रोड, वाली, मुंबई - ४०० ०१८. दूख्वनी: + ९१ २२६६२२ ७५७५ कॅक्स : + ९१ २२६६२२ ७६०० ई-मेल : anuh@sk1932.com वेबसएंट : www.anuhpharma.com

भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन २९ महत्वाचन विनियमन ४५ अंतर्गत बाद्वारे मुचना देण्यात वेत आहे की, अन्य वार्वीवरोक्तच, दि. ३१ मार्च, २०१७ रोजी संपलेल्या वर्षा बरिता च्या लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांवर विचारविनिमय क्षा व त्यांना मंजरी देण्याकरिता तसेच वित्तीय वर्ष २०१६ १७ करिता लाभांशाची, काही असल्यास, शिफारस करुयाकरिता, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा शुक्रवार, दि. २६ मे, २०१७ रोजी आयोजित करण्यात येत आहे. सन्द्र सचना वेबसाईट www.anuhoharma.com वर तसेच बीएस

विपीन शाह दिनांक : १८ मे, २०१७ ठिकाण : मुंबई व्यवस्थापकीय संचालक

लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com वरही उपलब्ध आहे.

अनुष्ट फार्मा लि. करिता

फाईन-लाईन सर्किटस् लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : १४५, एसडीएफ-IV, सीप्झ-सेझ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९६ सीआयएन : एन७२९०० एमएच१९८९ पीएल-सी१३१५२१.

दुष्ध्वनी क्र. : २२ २८२९०२४४, फॅक्स : २२ २८२९ २५५४ ई-मेल आयडी : fineline@vsnl.com वेबसाईट : www.finelineindia.com

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रक्वयरमेंटस्) रेम्युलेशन्स, २०१५ च्या रेम्युलेशन ४७(१) (अ) अन्वये याद्वारे सूचना देण्यात येते की, इतर बाबींसह खालील बाबी विचारात घेणे व मान्यत देणे यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा शनिवार दि. २७ मे, २०१७ रोजी घेण्यात येणार आहे. १) ३१ मार्च, २०१७ रोजी संपलेल्या वर्षाकरिताचे लेखापरिक्षित वित्तीय विवरण.

२) ३१ मार्च, २०१७ रोजी संपलेल्या तिमाहीचे व वर्षाकरिताचे लेखारिक्षित विलीय निष्कर्ष. मंडळाच्या बैठकीची सुचना कंपनीची वेबसाईट www.finelineindia.com यावर आणि स्टॉक एक्स्चेंजची www.bscindia.com

वेबसाईटवरसुध्दा अपलोड करण्यात आली आहे. मंडळाच्या वतीने आणि करिता सही/

3414

पक्षबदलु; दोही; बेइमान

प्रेमा राधाकृष्णन अनुपालन अधिकारी

स्थळ : मुंबई दिनांक: गुरुवार १८, २०१७.

BRFL

Sr. No. Name of Lenders/Allottees

वेस्टर्न मिनिस्टील लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : मित्तल टॉवर, ए विंग, १६ वा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०० ०२१. सीआयएन : एल२८९३२एमएच१९७२पीएलसी०१५९२८ दूर. : ०२२-४०७५०१०० फॅक्स : ०२२-२२०४४८०१

ई-मेल : info@westemministil.com

सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन २९ व ४७ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, अन्य बाबींबरोबरच, अन्य अहवालांसमवेत दि. ३१ मार्च, २०१७ रोजी संपलेली तिमाही/सहामाही/वर्षांकरिताच्या लेखापरीक्षित वित्तीय निष्कषाँवर विचारविनिमय करणे व त्यांना मंजुरी देण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा शुक्रवार, दि. २६ में, २०१७ रोजी दु. ३.०० वाजता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता १६३-१६४, मित्तल टॉवर, ए विंग, निरमन पॉइट, मुंबई - ४०० ०२१ येथे आयोजित

सदर स्चनेची माहिती कंपनीची वेबसाइट www.westemministil.com वर तसेच स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाइट अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com येथेही उपलब्ध

> वेस्टर्न मिनीस्टील लिमिटेडकरिता सही / -

> > Proposed OCDs in

संचालक

पी.के.आर.के. मेनन ठिकाण : मुंबई दिनांक : १८ मे, २०१७ डीआयएन : ००१०६२७९

Bombay Rayon Fashions Limited CIN No. L17120MH1992PLC066880 Registered Office: D-1st Floor, Oberoi Garden Estates,

Chandivali Farms Road, Chandivali, Andheri (East), Mumbai 400 072. Tel: 022 - 61068800; Fax: 022 - 61068830 Website: www.bombayrayon.com; Email: investors@bombayrayon.com

Errata to the Notice of Extraordinary General Meeting (EGM) of Bombay Rayon Fashions Limited Table on page no 5 with respect amount of OCDs and on page 18 be

		Rs. Amount
ř.	State Bank of India	2,193,600,000
2	State Bank of India*	330,500,000
3	State Bank of India*	131,600,000
1	State Bank of India*	142,100,000
5	State Bank of India*	44,700,000
3	State Bank of India*	37,900,000
7	Axis Bank	245,700,000
3	Exim Bank	100,400,000
)	Punjab National Bank	102,400,000
10	Allahabad Bank	69,800,000
11	Bank of India	78,900,000
12	Karur Vysya Bank	31,600,000
13	IDBI	14,700,000
14	Corporation Bank	8,600,000
15	Bank of Maharashtra	8,700,000
16	Dena Bank	40,500,000
17	Oriental Bank of Commerce	10,800,000
18	Kamataka Bank	9,300,000
19	Indian Bank	21,800,000
20	JM Financial Asset Reconstruction Company Ltd.#	39,400,000
21	Indian Overseas Bank	23,000,000
22	Union Bank of India	134,700,000
23	Central Bank of India	64,300,000
24	Standard Chartered Bank	117,400,000
	Total	4,002,400,000
	Additional to be allocated to above lenders upon any adjustment/reconciliation	97,600,000
	Optionally Convertible Debentures("OCD")	4,100,000,000
		Lancación de la companya del companya de la companya de la companya del companya de la companya

*Equity shares held by State Bank of Patiala, State Bank of Mysore, State Bank of Hyderabad, State Bank of Travancore, State Bank of Bikaner & Jaipur got merged with State Bank of India w.e.f. 1st April, 2017. # JM Financial asset Reconstruction Company Ltd who ultimately controls the

By Order of the Board For Bombay Rayon Fashions Limited

Prachi Deshpande Date: 18" May, 2017 Company Secretary

GARWARE

गरवारे पॉलिस्टर लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: नायगाव, पोस्ट वाळूज, औरंगाबाद-४३१ १३३. सीआयएन नं :एल१०८८९एमएच१९५७पीएलसी०१०८८९,

ई-मेल: nandasc@garwarepoly.com वेबसाईट: www.garwarepoly.com द्.: ९१-२२-६६९८ ८००० फॅक्स: ९१-२२-२८२४ ८१५५

टपाल मतदानाचा निकाल

कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २२ सहवाचता कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ११० च्या तरतुर्दीनुसार कंपनीला दिनांक १० एप्रिल, २०१७ रोजीच्या टपाल मतदानाच्या सूचनेत मांडलेल्या खालील विशेष ठरावांसाठी टपाल मतदानाद्वारे (ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंगचा समावेश आहे) सभासदांची मंजुरी हवी होती.

१. कंपनीच्या एक संयुक्त व्यवस्थापकीय संचालिका म्हणून सौ. मोनिका गरवारे मोदी (डीआयएन ००१४३४००) यांना १ एप्रिल, २०१७ पासून ३१ ऑक्टोबर, २०१८ पर्यंत ह्या त्यांच्या कार्यालयाच्या उर्वरित कालावधीसाठी पारिश्रमिकाचे

प्रदान करण्याच्या मंजुरीसाठी विशेष ठराव. २. कंपनीच्या एक संयुक्त व्यवस्थापकीय संचालिका म्हणून सौ. सरिता गरवारे रामसे

(डीआयएन ००१३६०४८) यांना १ एप्रिल, २०१७ पासून ३१ ऑक्टोबर, २०१८ पर्यंत ह्या त्यांच्या कार्यालयाच्या उर्वरित कालावधीसाठी पारिश्रमिकाचे प्रदान करण्याच्या मंजुरीसाठी विशेष ठराव.

कंपनीच्या संचालक मंडळाने टपाल मतदान प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शीपणे पार पडते का हे पाहण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून श्री. निलेश जी. शाह (एफसीएस-४५५४ व सी.पी. नं. २६३१), निलेश शाह अँड असोसिएटस्, कंपनी सेक्रेटरीज यांची नियुक्ती केली होती. १८ मे, २०१७ रोजी तपासणी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे निकाल खालीलप्रमाणे:

3f. 死.	तपशील	ठराय क्र. १		उराव क्र. २	
		प्रत्यक्ष आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून टपाल मतदान संख्या	समभागांची संख्या	प्रत्यक्ष आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून टपाल मतदान संख्या	समभागांची संख्या
8	दिलेल्या मतांची एकूग संख्या	२१५	१४१२८६३६	२१५	१४१२८६३६
3	वजा: दिलेल्या अवैध मतांची एक्ण संख्या	· o	१८९२७	19	१८९९०
ą	दिलेल्या वैध मतांची एकूण संख्या	305	28208008	305	१४१०१६४६
8	दिलेल्या एक्ण वैध मतांपैकी उरावाच्या वाज्ने दिलेल्या मतांची एक्ण संख्या टक्के वारी	१८५	१४१०६१७९ ९९.९७ %	१८५	१४१०६११६ ९९.९७ %
4	दिलेल्या एक्ण वैध मतांपैकी दरावाच्या विरुद्ध दिलेल्या मतांची एकण संख्या टक्के वारी	२३	3430 0.0396	23	3430 0.0396

त्यानुसार, दिनांक १० एप्रिल, २०१७ च्या टपाल मतदानाच्या सूचनेचे विशेष ठराव क्र. १ व २ हे १७ मे, २०१७ रोजी मतांच्या आवश्यक बहुमताने संमत झाल्याचे घोषित करण्यात आले आणि श्री. निमेश एस. शाह, कंपनीचे कंपनी सेक्रेटरी यांनी १८ मे, २०१७ रोजी कंपनीच्या कॉर्पोरेट कार्यालयात टपाल मतदानाचा निकाल

टपाल मतदानाचे सदर निकाल तपासणी अधिकाऱ्यांचा अहवाल नोंदणीकृत कार्यालयात, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट आणि कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.garwarepoly.com येथे उपलब्ध आहे.

गरवारे पॉलिस्टर लिमिटेडसाठी

ठिकाण: मुंबई निमेश एस. शाह दिनांक: १८ मे, २०१७ कंपनी सेक्रेटरी

जाहीर सूचना

श्री. विनोद गंगाराम कांबळे यांच्या नावे असलेले दीनदयाळ नगर, मुलुंड (पूर्व), मुंबई - ४० ००८१ येथील राष्ट्र सारथी को-ऑप.हाऊ. सोसा. लि. द्वारे वितरीत विभिन्न क्र. २३६ ते २४० (दोन्ही समाविष्ट) धारक पूर्णत: प्रदानित पाच शेअर्सचा समावेश असलेले मूळ शेअर प्रमाणपत्र क्र. ४८ हरवले/गहाळ झाले आहे व सोसायटी ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्र वितरीत करीत आहे.

कोणाही व्यक्तीस मूळ शेअर प्रमाणपत्र सापडल्यास किंवा सदर शोअर्समध्ये कोणताही हक्क, अधिकार वा हितसंबंध असल्यास किंवा सोसायटीद्वारे ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्र वितरीत करण्यासंदर्भात कोणतीही हरकत असल्यास त्यांनी त्यासंदर्भात सदर सूचनेच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत लिखित स्वरूपात स्चित करावे, अन्यथा अशा दाव्याच्या संदर्भाविना सोसायटीद्वारे इच्छुक सभासदांच्या नावे ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्र जारी करण्यात येईल. मुंबई, दि. १९ मे, २०१७

राष्ट्र सारथी को-ऑप. हाऊ. सोसा. लि. करिता सचिव

advanced enzymes

ॲडव्हान्स्ड एन्झीम

टेक्नॉलॉजीस लिमिटेड

सी०५१०१८) नोंदणीकृत कार्यालय - ५ वा मजला, ए विंग, सन मॅमेटिका एलआयसी सब्हिंस रोड, लुईसवाडी, ठाणे, महाराष्ट्र - ४०० ६०४.

ई-मेल : investor.grievances@advance-

denzymes.com वेबसाईट : www.advanceden.zymes.com दुरध्वनी + ९१ २२ ४१७० ३२०० फॅक्स : + ९१ २२ २५८३ ५१५९

भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ (सुची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या तस्तुदींअंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, गत तिमाहीच्या निष्कर्षांसम्बेत दि ३१ मार्च, २०१७ रोजी संपलेल्या विलीय वर्षांकरिताच्या कंपनीच्या लेखापरिक्षित वित्तीय निष्कषाँवर (स्थायी व एकत्रित) विचारविनिमय करणे व त्यांना मंजुरी देण्याकरिता तसेच विलीय वर्ष २०१६-१७ करिता कंपनीच्या समभागांवरील लाभांशाची, काही असल्यास, शिफारस करण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा शनिवार, दि. २७ मे, २०१७ रोजी स. ११.३० बाजता आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील माहिती कंपनीची वेबसाईट

www.advancedenzymes.com वर तसेच स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइट्स अर्थात www.nseindia.com www.bseindia.com बरही उपलब्ध आहे. ॲडव्हान्स्ड एन्झीम टेक्नॉलॉजीस लि.करिता

सही/-संजय बसंतानी ठिकाण : ठाणे कंपनी सचिव व दिनांक: १८ मे, २०१७ प्रमुख विधी

जाहीर सूचना

आम जनतेस याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, श्री. जगदीश दुर्वे व श्रीमती उर्मिला दुवें - हस्तांतरक व श्रीमती तगताबाई जैन - हस्तांतरिती यांच्या दरम्यान केलेला मूळ विक्री करार दि. १७.०४.१९८५ तसेच बिल्डर/सोसायटी विक्रेता व श्री. जगदीश दुर्वे, श्रीमती उर्मिला दुवें व गोविंद दुवें - खरेदीदार यांच्या दरम्यानचा ८४, भवानी शंकर रोड, दादर (पश्चिम), मुंबई - ४० ००२८ येथील संकेत प्रीमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. च्या १ ल्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ५ संदर्भात मूळ करार सन १९६८ हे दस्तावेज हरवले आहेत व त्यासंदर्भात दादर पोलीस स्टेशन, मुंबई - ४०० ०२८ येथे दि. १५.०५.२०१७ रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आमचे अशील पंजाब नॅशनल बँक यांनी सदर मालमत्ता अर्थात श्रीमती सुरेखा चेतन मिश्रा व श्री. चेतन विनोदकुमार मिश्रा यांच्या मालकीचा फ्लॅट क्र. ५ गहाण ठेवण्याचे मान्य केले आहे.

कोणाही व्यक्तीच्या ताब्यात वरील मळ गहाळ दस्तावेज असल्यास किंवा त्यासंदर्भात माहिती असल्यास त्यांनी कृपया त्यासंदर्भात अधोहस्ताक्षरितांना बँक ऑफ बडोदाचे वकील यांना खालील पत्त्यावर सदर सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून ७ दिवसांच्या आत अधोहस्ताक्षरितांच्या योग्य पोचपावतीसह हातबटवड्याद्वारे किंवा रजिस्टर्ड पोस्ट ए.डी.द्वारे सूचित करावे. दिनांक: १८ मे, २०१७

ॲडव्होकेट व्ही. बी. तिवारी ॲन्ड कं. ४६, इस्लाम बिल्डिंग, १ ला मजला, १६ए, व्ही.एन. रोड, अकबरअलीजच्या समोर, फोर्ट, मुंबई - ४० ००२३. पंजाब नॅशनल बँकेचे वकील

नोंदणीकत कार्यालय: ३०६, माधवा, प्लॉट # सी/४, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१.

सीआयएन क्र.:एल६५९१०एमएच१९८३पीएलसी०३१२३०

याद्वारे सूचना देण्यात येते की, इतर बाबींसह ३१ मार्च, २०१७ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे आणि वर्षाकरिताचे कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष आणि इतर बाबी विचारात घेणे आणि मंजुरी देणे यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा सोमवार, दि. २९.०५.२०१७ रोजी दु. ०३.३० वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय येथे घेण्यात येणार आहे.

जॉय रिॲल्टी लिमिटेडकरिता

अनुपालन अधिकारी श्रृती शाह

मद्रास उच्च न्यायालयाच्या कार्यकक्षेत (सामान्य मूळ दिवाणी न्यायाधिकरण) लघुवाद क्र. २६४/२०१६

वुंदेरबार फिल्म्स प्रा. लिमिटेड

स्थळ: मुंबई

दिनांक: १८.०५.२०१७

त्यांचे संचालक श्री. विनोद कुमार एस. यांच्या प्रतिनिधित्वात त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता १३/६ (४ था मजला), जगन्नाथ रोड, नुंगमबक्कम, चेन्नई - ६०० ०३४

प्रणिता पवार प्रॉडक्शन्स

कु. प्रणिता पवार यांच्या प्रतिनिधत्वात ४५, सीएसआर कॉम्प्लेक्स, एकता नगर,

कांदिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०६७. कु. प्रणिता पवार

निर्मात्या व दिम्दर्शिका

प्रणिता पवार प्रॉडक्शन्स ४५, सीएसआर कॉम्प्लेक्स, एकता नगर,

कांदिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०६७. ... प्रतिवादी

श्री. चक्रवर्ती निर्माते व दिम्दर्शक प्रणिता पवार प्रॉडक्शन्स ४५, सीएसआर कॉम्प्लेक्स, एकता नगर,

कांदिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०६७.

प्रतिवादींना सूचना सुचना देण्यात येत आहे की, विद्वान न्यायाधीश मद्रास उच्च न्यायालय यांच्याद्वारे आदेश दि. २८ एप्रिल, २०१७ अंतर्गत दि. ३० जून, २०१७ रोजी पस्त येण्याजोम्या वरील निर्देशित खटल्यांतील सर्व प्रतिवादींना जारी पर्यायी सेवा जारी केल्या. तुम्ही, त्यातील प्रतिवादी यांनी कृपया दि. ३० जून, २०१७ रोजी स. १०.३० वाजता व्यक्तिश: वा निर्दिष्ट व्यक्तीमार्फत सुनावणीस उपस्थित राहावे अन्यथा तुमच्या अनुपस्थितीत वरील निर्देशित खटल्याचा निर्णय करण्यात येईल.

दि. १० मे, २०१७ रोजी चेन्नई येथे जारी. मे. जी. सिवशंकरन व एस. सत्यगणेश तक्रास्द्रारांचे सल्लागार

९/२, पहिली क्रॉस गल्ली, सीतम्मल कॉलनी, अलवपेट, चेन्नई - ६०० ०१८.



खडकपाडा शाखा, शॉप नं. ५-९, बिल्डिंग टाईप 'एम', फ्लॉवर व्हॅली, खडकपाडा सर्कल, कल्याण, ४२१ ३०१

स्थावर मालमत्तेच्या ई--लिलाव विक्रीसंदर्भात जाहीर सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत बँकेकडे तारण ठेवलेल्या स्थावर माल मलेची विक्री, (क्रमांक ५४ २००२), ज्याप्रमाणे खालील कर्ज खात्यांसंदर्भात सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ अंतर्गत पाठिबलेल्या नोटीसच्या पूर्ततेसाठी इंडियन ओव्हरसीज बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने खाली तपशील दिलेल्या मालमलेबा ताबा घेतला असून, बैकेची धकीत एकम अधिक व्याज अधिक खर्च वसुलीसाठी जिथे आहे तिथे आणि जसे आहे तसे या तत्त्वावर विक्रीचा अधिकार वैकेकडे आहे. आणि ज्याप्रमाणे थकीत रक्कम अदा करण्यात कर्जदार अपयशी ठरल्याने खाली स्वाक्षरी केलेल्या अधिकाऱ्याला कायद्याच्या कलम १३ (४) अंतर्गत बँकेच्या थकवाकी वसुलीसाठी सदर मालमला विक्रीचे अधिकार प्राप्त आहेत. विक्री ई-लिलाबाच्या माध्यमात्न खाली स्वाक्षरी केलेल्या अधिकाऱ्याकडून

कर्जदाराचे नाव आणि पनाः १) मेसर्स श्री मेडिकल आणि जनरल स्टोअर्स, शॉप नंबर ६,७, श्री चिंतामणी बिल्डिंग, खडकपाडा, कल्याण (पश्चिम), जिल्हा ठाणे, पिन ४२१ ३०१

http://www.matexauctions.com या वेबपोर्टलवरून केली जाणार आहे.

२) श्री. तुषार चिंतामण मोरे, पला फ्लॅट क्रमांक ६०१, ६ वा मजला, बिल्डिंग क्रमांक के -३, गोकुळ नगरी एन एक्स सीएचएस लिमिटेड, खडकपाडा, कल्याण पश्चिम, ४२१ ३०१

 श्री. विश्वास पांडु मोरे, पत्ता फ्लॅट क्रमांक ३०१, रॉयल अपार्टमेंट, गोल्डन पर्क, बेतुरकर पाडा, कल्याण ४२१ ३०१

हमीदार, तारणदारांचे नाव आणि पत्ते: १) श्री. तुषार चिंतामण मोरे (तारणदार) पत्ता फ्लॅट क्रमांक ६०१, ६ वा मजला, बिल्डिंग क्रमांक के -३, गोकुळ नगरी एन एक्स सीएचएस लिमिटेड, खडकपाडा, कल्याण पश्चिम, ४२१ ३०१

२) डॉ. हेमंत व्ही. मोरे (तारणदार), पला-पलॅट क्रमांक २०३, २ रा मजला , रविराज अपार्टमेंट, बावले नगरजवळ, मुखाड-भिवंडी महामार्ग, खडकपाडा, कल्याण (पश्चिम), पिन ४२१ ३०१ ३) श्रीमती विजया चिंतामण मोरे (हमीदार) पत्ता, फ्लॅट क्रमांक ६०४, ६ वा मजला, बिल्डिंग क्रमांक के-

३, गोकुळ नगरी एन एक्स सीएचएस लिमिटेड, खडकपाडा, कल्याण पश्चिम, ४२१ ३०१ ४) श्री. विंतामण मोरे (हमीदार) पत्ता, फ्लॅट क्रमांक ६०४, ६ वा मजला, बिल्डिंग क्रमांक के-३, गोकुळ नगरी एन एक्स सीएचएस लिमिटेड, खडकपाडा, कल्याण पश्चिम, ४२१ ३०१

अनुत्पादक मालमत्ता झाल्याची तारीख २४-१२-२०१४ मागणी सूचना पाठविल्याची मागणी सूचनेत दावा केलेली थकीत सकम रु. ६०,३२,७६९/-(३०-४-२०१५ रोजी देव सकम व्याज, शुल्क इत्यादींसह रूपये साठ लाख बत्तीस हजार सातशे एकोणसलर मात्र संबंधित सूचना

मिळाल्यापासून ६० दिवसांचे आत अदा करणे आवश्यक) ताबा सूचनेची तारीख: २९-३-२०१७ ताबा सूचनेत दावा केलेली रक्कम रु. ८०, ९७,९४४

(रुपये ऐंशी लाख सन्याण्णय हजार नऊशे चव्येचाळीस मात्र) २९-३-२०१७ रोजी पुढील व्याज **स्थानिक स्वराज्य संस्थांची देयके(मालमला कर, पाणीपट्टी, वीजबिल): बैंकेकडे कोणताही दावा नाही.

स्थावर मालमत्तेचा तपशील फ्लॅट क्रमांक १२, तळमजला, चिंतामणी कृपा को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, गंधारे व्हि-

पश्चिमकडे: धरम अपार्टमेंट

लेज, खडकपाडा सर्कलजवळ, कल्याण पश्चिम, प्लॉट क्रमांक ५, सव्हें नंबर ४७, गंधारे गाव, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, नोंदणी उपजिल्हा आणि जिल्हा कल्याण, मालक तुषार चिंतामण मोरे आणि डॉ. उत्तरेकडे: केवट अपार्टमेंट दक्षिणेकडे : महामार्ग

राखीय किंमत : ३१,००,००० लिलाबाची तारीख आणि वेळ २२-६-२०१७ द्यारी ३ ते सायंकाळी रपर्यंत इंएमडी: ३,१०,००० बोली विस्तार रक्कम: रुखे १०,०००/-स्वयंविस्तार वेळ- ५ मिनिटे तपासणी तारीख आणि वेळ २१-५-२०१७ दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत. ईएमडी रेमिटन्स : ईएक टी/एनईएफ टी/आरटीजीएस द्वारे आयओबी ई-लिलाव ईएमडी अकाऊंट खाते क्रमांक

१९२७०११३३०१०१०, इंडियन ओव्हसीज बँक, खडकपाडा जाखा, ब्रँच कोड: १९२७, आयएफ एससी कोड IOBA0001927 येथे भरणा करावेत. ज्ञात असलेला भार:- शुन्य " वैधानिक थकबाकीपेक्षा बँकेच्या थकबाकीला प्राधान्य आहे. अटी आणि शर्तीसाठी http://www.iob.in/e-Auctions.aspx व http://www.publish-

प्राधिकृत अधिकारी तारीख १८-५-२०१७ इंडियन ओव्हस्सीज बैंक

tenders.gov.in; http://www.matexauctions.com येथे भेट द्यायी.





Haq, ek behtar zindagi ka.

UTI Spread Fund

NOTICE - DIVIDEND DECLARATION

पूर्वेकडे: व्हिलेज रोड

Name of the Plan	Quantum of Dividend		Record Date	Face Value (per unit)	NAV as on 17-05-17 (per unit)
	%	₹ per unit			₹
UTI Spread Fund - Dividend Direct Plan	0.65	0.065	Wednesday May 24, 2017	₹10.00	16.5881

Distribution of above dividend are subject to the availability of distributable surplus as on record date.

Pursuant to payment of dividend, the NAV of the dividend option of the scheme would fall to the extent of payout and statutory levy (if applicable). Such of the unitholders under the dividend options whose names appear in the register of

unitholders as at the close of business hours on the record date fixed for each dividend distribution

shall be entitled to receive the dividend so distributed. Mumbai

May 18, 2017

Toll Free No.: 1800 22 1230

Website: www.utimf.com

The time to invest now is through - UTI SIP REGISTERED OFFICE: UTI Tower, 'Gri' Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051. Phone:

022 – 66786666. UTI Asset Management Company Ltd. (Investment Manager for UTI Mutual Fund) E-mail: invest@uti.co.in, [CIN-U65991MH2002GOI137867] For more information, please contact the nearest UTI Financial Centre or your AMFI/NISM certified UTI Mutual Fund Independent Financial Advisor, for a copy of Statement of Additional Information, Scheme Information

Document and Key Information Memorandum cum Application Form. UTI-SIP is only an investment approach applied to various equity, debt and balanced schemes of UTI Mutual Fund (UTI MF) and is not the name of a scheme / plan of UTI MF.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



epaper.freepressjournal.in//c/19163236

Fri, 19 May 2017

22

25

23

26

10 111 13 14 15 12 19 20 21

೨ आडवे शब्द:- 1) किळसवाणा; घाणेरडा, 3) पिलता; टेंभा, 6) सिछ किंवा प्रस्थापित (पुराव्याने किंवा युक्तिवादाने), 7) धाक; इन्नत, 8) भिस्त; करार, 10) लढाई, 12) अंगठा आणि मधले बोट घासल्याने आवाज; चिमूट, 14) अविलंब; पाठोपाठ, 17) जला शय, 19) अनेक पदार्थीय एकत्र मिश्रण, 21) माडी; माळा, 22) एक गुजराथी नृत्य- आदा ग म न पुं प्रकार, 24) पराभूत, 25) महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर, 26) मुद्दाम- का व न्स मा स ले दा र

24

6) भलेबहाइर, 9) पंजीकृतः रुजू; हजर, 11) अटकाव; प्रतिबंध, 12) छोटी विनोदी गोष्ट, 13) चूर्ण, 15) वानरां-तील सर्वात उत्क्रांत जात चूक; अनवधान, 18 एक इस्लामी महिना, 20) आरंभ होणे; मिटणे; चिक टणे; अंकुरणे; खटकणे 23) लाक्षणिक अधिन नाश किंवा नासाडी; वाद्य, 24) आशिया खंडातील एक देश. (उत्तरः पुढील अंकात)

